

Date: 23.06.2025

To
The Manager
Department of Corporate Services,
BSE Limited.
P.J. Towers, Dalal Street, Fort,
Mumbai - 400001.

Scrip Code: 543546

Scrip Symbol: HEALTHYLIFE

Subject: Newspaper Advertisement regarding Extraordinary General Meeting ("EGM")
before dispatch of EGM Notice for Healthy Life Agritec Limited ('the Company')

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and applicable MCA Circulars, please find enclosed herewith copies of the newspaper publications published in below mentioned newspapers on June 23, 2025:

- 1. Financial Express (English)
- 2. Pratahkal (Marathi)

The above information is also being made available on Company's website at https://www.healthylifeagritec.com/

You are requested to take the same on records.

Thanking you,

Yours Faithfully,

For Healthy Life Agritec Limited

Divya Mojjada Managing Director DIN: 07759911

Encl: as above

HEALTHY LIFE AGRITEC LIMITED

FINANCIAL EXPRESS

'SAFETY SHOULD TAKE PRECEDENCE OVER SCHEDULE ADHERENCE'

DGCA revises guidelines for flight ops in adverse weather

PRESS TRUST OF INDIA New Delhi, June 22

AVIATION WATCHDOG **DIRECTORATE** General of Civil Aviation (DGCA) has revised its operational guidelines for operators during adverse weather conditions, emphasising that safety should take precedence over "schedule adherence" and encouraged pilots to divert flights in unpredictable conditions. Issuing an updated operations circular to scheduled and non-scheduled operators, the regulator also said pilots should cross-check visual cues with instruments to ensure accurate approach and landing assessments to deal with visual

EPFO in April

members on

a net basis

New Delhi, June 22

adds 1.914 mn

RETIREMENT FUND BODY

Employees' Provident Fund

Organisation (EPFO) added

1.914 million members on a

net basis in April 2025,

according to the payroll data

released by the Labour Min-

istry on Sunday. This figure

depicts a significant increase

of 31.31% over March 2025

and 1.17% growth over April

2024, the ministry said in a

lakh new subscribers in April

2025, representing a 12.49%

increase over March 2025.

This increase in new sub-

scribers can be attributed to

growing employment oppor-

tunities, increased awareness

of employee benefits, and

EPFO's successful outreach

programmes, it stated. PTI

EPFO enrolled around 8.49

statement.

No

TIGHTENING NORMS ■ Circular outlines DGCA said ■ Move comes conditions under amid a spate captains are which flight of helicopter encouraged to crew are accidents in initiate diversions expected to as required the Kedarnath consider region diversion, return, rerouting due to adverse weather

illusions that may occur during night operations in rain or on wet runways.

The circular also comes against the backdrop of a spate of helicopter accidents in Kedarnath and an IndiGo flight enroute to Srinagar

encountering severe turbulence last month. Citing the growing impact of climate change on operational unpre-

dictability, DGCA has advised

flight crew to maintain height-

ened vigilance, "with an

emphasis on safety taking

PFC CONSULTING LIMITED

(A wholly owned subsidiary of PFC Limited)

Regd. Office: First Floor, "Urjanidhi", 1, Barakhamba Lane, Connaught Place,

New Delhi - 110001, (India) Fax: 011-23443990

GLOBAL INVITATION (THROUGH E-BIDDING ONLY)

FOR SELECTION OF TRANSMISSION SERVICE PROVIDER ON BUILD, OWN, OPERATE AND

TRANSFER (BOOT) BASIS FOR INTER-STATE TRANSMISSION PROJECT

PFC Consulting Limited, a wholly owned subsidiary of Power Finance Corporation Limited (A Government of

India Undertaking), invites proposal for setting up of transmission project on Build, Own, Operate and Transfer

Interested bidders may refer to the RFP notification and RFP documents available on the website

The Bidders may obtain the RFP documents on all working days between 10:30 hrs (IST) and 16:00 hrs (IST)

from 23.06.2025 to one working day prior to bid submission for the projects mentioned below on

payment of a non-refundable fee of Rs. 5,00,000/- or USD 7,000 plus applicable GST @18% from 9th Floor,

Wing - A. Statesman House, Connaught Place, New Delhi - 110001, Tel.: 91-11-23443996; Fax: 91-11-

23443990; e-mail: pfccl.itp@pfcindia.com. The RFP documents can also be downloaded from

https://www.mstcecommerce.com and https://www.pfcclindia.com, however, in such case, interested

party can submit Response to RFP only on submission of non-refundable fee of Rs. 5,00,000/- or USD 7,000

plus applicable GST @18% separately. The survey report and clarification to RFP documents shall be issued

to those bidders, who have obtained/ purchased RFP documents by paying requisite fee at least one working

day prior to bid submission date. Bidders should regularly visit website to keep themselves updated regarding

Note: PFC Consulting Limited reserves the right to cancel or modify the process without assigning any

14/07/2025

An Initiative of

Ministry of Power

Government of India

Last Date for Last Date for

(dd/mm/yyyy) (dd/mm/yyyy)

submission of

26/08/2025

up to 15:00 hrs

(IST)

clarifications response to RFP Response to RFP

clarifications/ amendments/ time extensions etc., if any. The important timelines in this regard are as follows:

(BOOT) basis following single stage two envelope process of "Request for Proposal" (RFP)

https://www.mstcecommerce.com and https://www.pfcclindia.com.

Name of Transmission

Scheme

Inter-Regional Strengthening between

reason and without any liability. This is not an offer.

CONSULTING LTD.

Bid Process Coordinator

(A wholly owned subsidiary of PFC Ltd.)

(A Govt. of India Undertaking)

SR Grid and ER Grid

PFC

precedence over schedule adherence."

"Captains are encouraged to initiate diversions or airturn-backs, as required by prevailing conditions," DGCA said. The circular outlines conditions under which flight crew are expected to consider diversion, return, or rerouting due to bad weather, including severe turbulence, windshear, thunderstorms, or sudden visibility deterioration.

"Pilots are encouraged to plan deviations early and maintain a minimum 20 NM (nautical miles) upwind distance from convective activity. Flying beneath thunderstorm clouds is discouraged...," the statement said.

Date of

opening of

(dd/mm/yyyy)

26/08/2025

up to 15:30 hrs

(IST)

Initiative Partner

Central Electricity Authority

Loss of share certificates

NOTICE is hereby given that the following share certificates for 1128 share of Reliance Industries Limited, having registered office at 3rd Floor maker chamber IV, 222 Narimar Point, Mumbai, Maharashtra, 400021 India have been lost, misplaced, stolen and/or are

FORM - C

RELIANCE INDUSTRIES LIMITED

Total Quantity Share Certificate No(s.) 62597184, 66884125, 11589625, 53426990, 53426991 80,160,40,10,30 No. of shares Distinctive (Nos) 2217960073-2217960152, 6894562215-6894562374

209339741- 209339780, 1250282275-1250282284, 1250282285-1250282314 Member's Regd. Folio

Total Quantity Share Certificate No(s.):66884149,62597214,55061913,55061912,57226752,

Member's Regd. Folio

6894564541-6894564760, 2217961718-2217961827 Distinctive (Nos) 1338173772-1338173776, 1338173722-1338173771, 409611080-409611084, 409611030-409611079

Member's Regd. Folio **Total Quantity** Share Certificate No(s.) 62597175, 66884115, 53484479, 53484478, 12778420,

10595269, 3487917,6890128 92,184,42,4,7,10,20,9 Distinctive (Nos) 2217959431-2217959522_6894561041-6894561224

257533389-257533395, 189391257-189391266.

Wife of Demised Shareholder)

52967639-52967658,142287822-142287830 Application has been made by us the registered shareholder(s) of the company for issue of duplicate Share Certificate in replacement of the above Share Certificate. Any person having any objection to the issue of the duplicate Share Certificate in lieu of the above mentioned original shares Certificate is requested to lodge with the company at the above address or to its Registrars M/s, KFIN Technologies Pvt. Ltd. Selenium Towe B Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramouda, Seri, Hyderabad 500032, Telangana, their objection there to in writing within 15 days from the date of this

(Name of Claimant

Date: 23rd June, 2025

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that, at the instruction of our client, for the proposed sale purchase transaction, we are investigating the title of Rajendra Shantaram Gavand and Sangeeta Ranjendra Gavand to the lands described in the Schedule hereunder written ("the said

All that piece and parcel of agriculture land situated at Village Parhur and Village Parhurpada, Taluka, Alibag, District Raigad as follows:

Name of Village	Gat No. and	Area H. Are	Assessme
	Hissa No.	Sqr. Mtr.	Rs. Ps.
Parhur,	10/1	00-23-30	04.37
Taluka, Alibag,	10/2	00-18-40	04.46
District Raigad	11/1	00-16-00	03.54
Parhurpada, Taluka, Alibag, District Raigad	16	00-13-50	02.86

Any person/s, / body of persons, / company, / Limited liability partnership, / partnership/ firm, / financial corporation, / non- banking financial corporation, / credit society and/or any other entity individuals having any share, estate, claim, objection, benefit, demand right, title, claim and/or interest, in or to the title of the afore listed owners to their respective Lands or any part thereof by way of any agreement, contract, deed, document, decree of a court of law, letter of intent, term sheet, memorandum of understanding, FSI or TDR, sale, assignment, inheritance, bequest, succession, exchange, mortgage, charge, share, gift, trust, inheritance, tenancy, sub-tenancy, release, possession, right, covenant, condition partnership, trust, family arrangement / settlement, litigation, maintenance, encumbrance lease, sub-lease, under-lease, license, lien, easement, occupancy right and/or or under lost or misplaced documents or otherwise of whatsoever nature or howsoever, are hereby required to make the same known in writing with true copies of supporting documents to our office at the address given below within 14 (fourteen) days from the date of publication hereof. Any claim and/ or objection not so made in writing as hereby required shall, for all intents and purposes, be disregarded and shall be deemed to have been waived and/or abandoned and not binding.

Date: 23/06/2025

Adv. Ravindra V. Oak

"Gurukrupa", Maharshi Karve Road, At, Po. & Tal. Alibag, Dist. Raigad.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that, at the instruction of our client, for the proposed sale purchase transaction, we are investigating the title of following owners to the land described in the Schedule hereunder written ("the said Land").

SCHEDULE

All that piece and parcel of agriculture land of Village Parhur, Taluka, Alibag, District Raigad as follows:

ame of present Owners	Gat No. and	Area H. Are	Assessment
	Hissa No.	Sqr. Mtr.	Rs. Ps.
Sonali Amit Rajput	14	00-65-60	18.26

Any person/s, / body of persons, / company, / Limited liability partnership, / partnership / firm, / financial corporation, / non-banking inancial corporation, / credit society and/or any other entity individuals having any share, estate, claim, objection, benefit, demand right, title, claim and/or interest, in or to the title of the afore listed owners to their respective Lands or any part thereof by way of any agreement, contract, deed, document, decree of a court of law. letter of intent, term sheet, memorandum of understanding, FSI or TDR, sale, assignment, inheritance, bequest, succession, exchange, mortgage, charge, share, gift, trust, inheritance, tenancy, sub-tenancy, release, possession, right, covenant, condition partnership, trust, family arrangement / settlement, litigation, maintenance, encumbrance lease, sub-lease, under-lease, license, lien, easement, occupancy right and/or or under lost or misplaced documents or otherwise of whatsoever nature or howsoever, are hereby required to make the same known in writing with true copies of supporting documents to our office at the address given below within 14 (fourteen) days from the date of publication hereof. Any claim and/ or objection not so made in writing as hereby required shall, for all intents and purposes, be disregarded and shall be deemed to have been waived and/or abandoned and not binding.

Date: 23/06/2025

Adv. Ravindra V. Oak "Gurukrupa", Maharshi Karve Road, At, Po. & Tal. Alibag, Dist. Raigad.



HEALTHY LIFE AGRITEC LIMITED CIN: L52520MH2019PLC332778

Regd. Office: SH-B/09, New Heera Panna CHS LTD, Gokul Village Shanti Park, Mira Road East Thane Maharashtra - 401107

Website: https://www.healthylifeagritec.com/Email ID: info@healthylifeagritec.com Phone No.: +91 7305441244

NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM) Shareholders of Healthy Life Agritec Limited ("the Company") will be held on Wednesday, 16th July, 2025, at 2.00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visu Means ("OAVM"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder ("Act") and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all the applicable circulars on the subject matter issued by the Ministry of Corporate Affairs "MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI"), to transact the business as set out in the Notice of EGM.

Members will be able to attend and participate in the EGM by VC/OAVM only. Members UAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. In compliance with the applicable circulars issued by the MCA and SEBI on the subject matter. Notice of EGM will be sent only by electronic mode to all the members whose email addresses are registered with the Depositor Participants/Registrar and Transfer Agent/ Company. Members holding shares in dematerialized mode are requested to register / update their email addresses with their Depository Participants ("DP") by following procedure prescribed by DP. The Company has engaged services of Central Depository Services (India) Limited

their vote on all resolutions set out in the Notice of EGM. Additionally, the Company, through CDSL, is providing the facility of voting through e-voting system during the EGM. The details such as manner of (i) registering / updating email addresses, (ii) casting vote through remote e-voting/e-voting for the members including those who are holding shares in physical form or those who have not registered their email addresses

"CDSL") for providing remote e-voting facility ('remote e-voting') to all its members to cast

with the Company; and (iii) attending the EGM through VC / OAVM has been set out in the Notice of the EGM which will be emailed in due course. he members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of EGN (being sent electronically) and in particular, instructions for joining the EGM, manner of

casting vote through remote e-voting or through e-voting facility at the EGM. The Notice of EGM will also be made available on the Company's website at https://www.healthylifeagritec.com/, and website of the stock exchange, i.e., BSE Limited

Divya Mojjada Managing Director

Place: Thane, Maharashtra Date: June 21, 2025

DIN: 0775991



WE'VE SPENT 55 YEARS BUILDING A 5 LETTER WORD

TRUST.

A legacy that began in 1969 in South Mumbai. An integrated real estate developer with a proven track record of delivery.

Mumbai, Thane, Navi Mumbai, and Pune." A global powerhouse. Part of the Kalpataru Group with a presence

120 projects completed. Over 25 million sq. ft. of developable areas across

in 75 countries across power, railways, civil infra, logistics & facility management.

Amongst top 5 developers in MCGM.



GREAT HOMES START WITH KALPATARU



A LEGACY OF 55 YEARS



TOP 5 DEVELOPERS IN MCGM



120 COMPLETED PROJECTS



Disclaimer: Kalpataru Limited is proposing, subject to receipt of requisite approvals, market conditions and other considerations, an initial public offering of its equity shares and has filed a red herring prospectus dated 18th June, 2025. ("RHP") with the Registrar of Companies, Mumbai at Maharashtra and the Securities and Exchange Board of India ("SEBI"). The RHP is available on the website of the Book Running Lead Managers, ICICI Securities Limited at www.icicisecurities.com, JM Financial Limited at www.nomuraholdings.com/company/group/asia/india/index.html and the websites of BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com, respectively. Any potential investors should note that investors should note that investors should refer to the Red Herring Prospectus, including the section titled "Risk Factors" on page 32 of the RHP. The Equity Shares proposed to be offered in the Offer have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended ("U.S. Securities Act"), or any state securities laws of the United States and, unless so registered, may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable state securities laws. Accordingly, the Equity Shares will be offered and sold outside the United States in "offshore transactions" as defined in and in compliance with Regulation S under the U.S. Securities Act and the applicable laws of the jurisdiction where those offers and sales are made. There will be no public offering of the Equity Shares in the United States. *As of 31st Dec. 2024.




022 3064 3065

www.kalpataru.com







द्रास येथील भारतीय लष्करी तळावर 'लेझर शो' तयार करण्यासाठी राज्य शासनाकडून तीन कोटींची मदत

(वृत्तसंस्था): कारगिल युद्धाची युद्धभूमी द्रास येथे भारतीय सैन्यदलाच्या शौयांची ओळख पुढील पिढ्याना व्हावी यासाठी सरहद्द संस्थेच्या पुढाकाराने तयार करण्यात येत असलेल्या 'लेझर शो'च्या निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाने तीन कोटींचा निधी देण्याचे शिंदे यांनी गतवर्षी जाहीर केले होते. यंदा कारगिलच्या विजयोत्सवात सहभागी होण्यासाठी गेले असता आपण दिलेला शब्द पाळत त्यांनी हा तीन कोटींचा निधी भारतीय सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्व केला.

कारगिल युद्धाला २६ वर्षे पुर्ण होत असल्याच्या निमित्ताने भारतीय

आरहम फाऊंडेशनच्या पुढाकाराने बलिदान यांना सलाम करण्यासाठी या करण्यात आली. तर १० किमी लांबीची आयोजित करण्यात आलेल्या 'सरहद्द् शौर्यथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले दूसरी दौड ही 'टोलोलिंग दौड' म्हणून

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी झेंडा दाखवन उद्घाटन केले. यावेळी भारतीय सैन्यदलातील प्रमुख अधिकारी, सरहद्द संस्थेचे संजय नहार आणि इतर

कारगिलच्या युद्धात भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानला पराभवाची धुळ चारत आपल्या मायभूमीचे रक्षण केले. भारतीय सैन्यदलांचे शौर्य, धाडस आणि १० हजार ८०० फूट उंचीवर ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातील तीन हजार धावपट्ट

यातील पहिली २१. ०९७ किमीच्या सर्वात आव्हानात्मक दीडीला म्हणजेच 'ऑपरेशन विजय दौड' असे नाव देण्यात आले होते. ही दौड कारगिल वॉर मेमोरियलपासून सुरू होऊन वळसा घालून पुन्हा तिथेच येऊन तिची सांगता



ओळखली गेली. तर तिसरी दौड़ ही ५ किमी लांबीची 'टायगर हिल दीड' म्हणून दौड' या नावाने ओळखली गेली. या सर्व स्पर्धेत विजयी ठरलेल्या स्पर्धकांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित

या स्पर्धेबद्दल बोलताना शिंदे यांनी, या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण करणे आणि कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या हौतात्म्याचे स्मरण करणे हाच उद्देश असल्याचे सांगितले. तसेच या स्पर्धेचे यशस्वी आयोजन आयोजक संस्थेचे आभार मानले. या उद्घाटन सोहळ्यानंतर शिंदे यांनी कारगिल येथील 'ऑपरेशन विजय'मध्ये शहीद झालेल्या जवानांच्या मानवंदना दिली. तसेच कारगिल येथील युद्ध संग्रहालयाला भेट देऊन त्याचीही

द्रास येथील लष्करी तळावर 'लेझर शो'च्या निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा तीन कोटींचा धनादेश लष्कराचे कोअर लेफ्टनंट कमांडर हितेश भल्ला यांच्याकडे शिंदे यांनी सुपूर्व केला. गतवर्षी मुख्यमंत्री असताना आपण कारगिलला आलो असता या लेझर शोसाठी निधी देण्याचे आपण मान्य केले होते. त्यानुसार आपण दिलेला शब्द पाळल्याचे शिंदे यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना

Operative Housing Society Ltd., Faving address at, STATION ROAD OPP: CHURCH Mira Road(F), 40°107 MR ABLBAKAR JALAL SHAIKH died on 17/02/2017 without making any nomina-tions. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other darman shopoctorio objectors to the trans-fer of the said shares and nerest of the depeased members in thecapital/property of the society i.e. B! Flat No-705 within a or the society lie is: that wo you within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their-cla ma/pajections for transfer of shares and interest of the depeased members in thecapital/property of the society. If no claims/objections are received within a period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital/property of the society in the such manner as is provided under the Bye-laws manner as its provided under the objections of the society. The daims/objections, if any recoved by the society for transfer of shares and increast office deceased members in the capital/amperty of the society shall be dealt with in the manner provided. snail be dealt with in the manner provided underthe Sye-laws of the society. A copy of the registered Bye-laws of the society isavailable for inspection by the darmanus/opectors, in the office of the society from the care of publication of the notice till the

MR. ABUBAKAR JALAL SHAIKH membe of GEETA ARCADE BUILDING NO: 1 Co

date of expiry of its period.

B. R. MISHRA Date: 11/08/2024
(Advocate High Court)Of: Shop No.11
Samarpan Bidg, Unique Garden,
Kanakiya, Mira Road (E) Thane - 401107.

जोगेश्वरीत १० वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

मुंबई, दि. २२ (प्रतिनिधी):जोगेश्वरी पूर्वेत मेघवाडी परिसरात एक धवकादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून नराधमाने व्हिडिओ शूट केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या घटनेने मुंबई पुन्हा हादरली आहे. या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून २४ वर्षीय तरुणाला

प्रेयसीच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अल्पाचार करत क्ररतेची हद्द नराधमाने पार केली. ही चिमुकली अवघ्या १० वर्षांची आहे. जोगेश्वरी पूर्व भागातील मेघवाडी परिसरात आपली २१ वर्षीय प्रेयसी कामावर गेल्यावर तिच्या १० वर्षांच्या मुलीवर २४ वर्षीय तरुणाने वारंवार अल्याचार केला. अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगात स्क्र

ड्रायव्हर टाकत या संपूर्ण कृत्याचा व्हिडीओ नराधमाने शुट केला. त्यानंतर पुन्हा मुलीवर चार वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. हा प्रकार मुलीच्या आईला कळल्यानंतर आरोपी प्रियकराने महिलेवरही टोकदार वस्तूने हल्ला केला. जर कोणाला या प्रकाराची माहिती दिली तर काढलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी नराधमानं दिली. या घटनेनंतर हिंमत करत महिलेने मेघवाडी पोलीस

पावसाळ्यातही सुरू राहिल नक्षलिवरोधी मोहिम-शाह

रायपूर , दि. २२ (वृत्तसंस्था)ः नक्षलवादी पावसाळ्यात घनदाट जंगलात लपून बसतात. परंतु, यंदा पावसाळ्यातही नक्षलवाद्यांच्या विरोधातील मोहिम तेवढ्याच तीव्रतेने सुरू राहिल असे इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलाय. छत्तीसगडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. सरकारने नक्षलवादाच्या उच्चाटनासाठी ३१ मार्च २०२६ तारीख निश्चित केली आहे. त्यादिशेने केंद्र आणि राज्य सरकार काम करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी अमित शहा म्हणाले की, पूर्वी नक्षलवादी पावसाचा फायदा घेऊन जंगलात लपून बसायचे, परंतु आता असे होणार नाही. नक्षलवाद्यांना पावसाळ्यातही शांत झोपू दिले जाणार नाही. नक्षलवादाविरुद्धची कारवाई पावसातही सुरुच राहील. ही कारवाई कोणत्याही हवामानावर अवलंबून राहणार नाही. आमचे सुरक्षा दल पूर्ण ताकदीने काम करत आहेत आणि ही लढाई निर्णायक वळणावर पोहोचली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवावीत. आत्मसमर्पण करण्याची यापेक्षा चांगली संधी मिळणार नसल्याचे शाह यांनी सांगितले. यावेळी शाह यांनी छत्तीसगड सरकारच्या नवीन नक्षलवादी आत्मसमर्पण धोरणाचे कौतुक केले. हा एक सकारात्मक पुढाकार असून यामुळे मुख्य प्रवाहात परतणाऱ्यांना चांगले भविष्य आणि सन्माननीय जीवन जगण्याची संधी मिळेल. त्यांनी नक्षलवाद्यांना हिंसाचाराचा मार्ग सोड्न देशाच्या विकास प्रवासात भागीदार होण्याचे आवाहन केले. आपल्या भाषणात शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "विकसित भारत" च्या दुष्टिकोनाचा उल्लेख करून सांगितले की, हे स्वप्न केवळ पायाभूत सुविधा, नवोपक्रम आणि आर्थिक प्रगतीपुरते मयांदित नाही, तर ते वेळेवर न्याय आणि सामाजिक स्थिरतेवर देखील लक्ष केंद्रित करते. नक्षलवादसारख्या समस्यांपासून भारताला मुक्त करूनच खरा विकास सुनिश्चित करता येईल. गेल्या काही वर्षांत नक्षलग्रस्त भागात पोलिस दल तैनात करणे, रस्ते आणि दळणवळणाचे जाळे वाहवणे आणि स्थानिक लोकांना शिक्षण आणि आरोग्य सुविधा पुरवण्याचे व्यापक काम करण्यात आले आहे. यामुळे नक्षलवाद्यांचा आधार कमकुवत झाला असून, अनेक भाग त्यांच्यापासून मुक्त झाले आहेत. केंद्र आणि राज्याने या एकत्रितपणे काम करत राहिल्यास नक्षलवादाचे समूळ उच्चाटन नियोजित वेळेपूर्वीच करता येईल, असा विश्वास गृहमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

भारत असुरक्षित : अमेरिकेने जारी केली ऍडव्हायझरी

नवी दिल्ली, दि. २२ (वृत्तसंस्था): भारतात हिंसाचार, दहशतवाद आणि महिलांसंदर्भात गुन्ह्यांचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे अमेरिकन नागरिकांनी विशेषतः महिलांनी सतर्क रहावे. तसेच महिलांनी एकट्याने प्रवास करू नये असे सल्ला अमेरिकेने दिला आहे. यासंदर्भात अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने १६ जुन रोजी भारतातील नागरिकांसाठी आणि काम करणाऱ्या लोकांसाठी लेकल-2 ट्रॅकल ऍडकायझरी जारी केली आहे. अमेरिकेच्या ऍडव्हायझरीनुसार बलात्कार हा भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या गुन्ह्यांपैकी एक बनला आहे. यासोबतच, पर्यटन स्थळांवर लैंगिक हिंसाचार आणि इतर गंभीर गुन्हे देखील घडत आहेत. अमेरिकन सरकार ग्रामीण भागातील आपल्या नागरिकांना आपत्कालीन सेवा देऊ शकत नाही, यामुळे तेथील परिस्थितीब आणखी चिंताजनक झाली आहे. दहशतवादी हल्ले, नक्षलवादाचा धोका आणि सीमा वाद याबाबत सतर्कता बाळगावी. भारतात दहशतवादी हल्ल्यांचा धोका असल्याने पर्यटन स्थळे, मॉल, सरकारी इमारती आणि वाहत्क केंद्रांपासून दूर राहण्यास सांगितले आहे. या ॲडव्हायझरीमध्ये भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषा (एलओसी) आणि काश्मीरमधील श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम जवळील भागांनाही हिंसाचाराच्या दुष्टीने संवेदनशील म्हणून वर्णन करण्यात आले आहे. याशिवाय अमेरिकेने नक्षलवाद्यांच्या धोक्याकडेही लक्ष वेधले आणि म्हटले की बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, मेघालय, पूर्व महाराष्ट्र आणि उत्तर तेलंगणामध्ये माओवादी कारवाया सक्रिय आहेत. अमेरिकेने जारी केलेल्या या ऍडव्हायझरीवरून काँग्रेसने भारत सरकारवर टीका केली आहे. कर्नाटक काँग्रेसने या ऍडव्हायझरीचा लाभ घेत पंतप्रधानांच्या सुरक्षित भारत दाव्यावरून आगपाखड केली आहे. अमेरिकेची ऍडव्हायझरी जागतिक स्तरावर भारतासाठी लाजिरवाणी गोष्ट असल्याची विखारी टीका कर्नाटक काँग्रेसने सोशल मिडीयावर केली आहे.

ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर मेघवाडी पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत २४ वर्षीय तरुणाला आणि त्याच्या प्रेयसीला म्हणजेच पीडित अल्पवयीन मुलीच्या आईलाही अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास मेघवाडी पोलीस करत आहेत.

राज्यभरात महिला अत्याचार, लैंगिक छळाच्या धनकादायक घटना समोर येत आहे. यापूर्वी घाटकोपरमध्ये देखील एका महिला वैमानिकावर कॅब चालकाद्वारे अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला गेला. या संबंधित तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेला २४ तास होत नाही तर जोगेश्वरीत अल्पवयीन मुलीवर आईच्या प्रियकरांकडून वारंवार झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे मुंबई पुन्हा एकदा

PUBLIC NOTICE

All concern persons are hereby informed that our elient Mr. Ravi Bhagwandas Sharma is sole owner, use, possession, occupation and enjoyment of Unit No. 202, 2ml floor, Crescent Tower Premises Co-Op. Society Ltd., Plot No. 68, Off. New Link Road, Andheri (West), Mumbai 400 053. Adm. 352 sq. ft. (Carpet), vide Deed of Release, registered vide BDR No. 17 Dated 06/10/2018, signed and executed between Mr. Devendra Bhagwandas Sharma and our client, having share certificate No. 10 Distinctive No. From 211 to 220 thereof, however in the event of any claim or objection, the concern persons would be required to raise such claim/objection to the below named Society with documentary proof within 10 days from publication hereof, thereafter no such objection/claim shall be entertained.

> Crescent Tower Premises Co-Op. Society Ltd., Plot No. 68, Off. New Link Road. Andheri (West), Mumbai 400 053

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to public at large that, Mrs. Usha Navnitral Khat alias Mrs. Ushe Navnitrui Jagad was original owner of premises being Flet no 302 area admeasuring 356 sq. ft. Carpet on 3rd Floor, B Wing, Building No. 12 known as (Borivii Sangeata CHSL) standing on the plot of land bearing CTS Noz 2413/18 of Revenue Village Eksar and situated at Prem Nagar, Building No. 12 Mandpeshwar Road, Borivali (West), Mumbai-400092 together with right, benefit attached to it (hersinafter referred sald premises) and sald Mrs. Usha Navnitra Khatri alias Mrs. Usha Navnitral Jagadi is demised on 14/03/2025 without ar testamentary document and thereafter said legal heirs of Mrs. Usha Navnitr Khatri alias Mrs. Usha Navnitrai Jagad are willing to execute release dee interest of Mrs. Usha Navnitrai Khatri alias Mrs. Usha Navnitrai Jagad in the sa

All persons having any share, claim, right, title, interest or demand whatsoever into, upon or in respect of the said premises and/or any portion thereof, of otherwise on the said premises of any nature whatsoever including by way of sale hare, conveyance, acquisition, partition, transfer, exchange, assignment nortgage, charge, gift, trust, maintenance, inharitance, claim, possession, le lease, sub-lease, share, tenancy, sub tenancy, lien, lis pendens, license easement, devise, bequest, encumbrance, covenant or beneficial right/interes under any trust, right of prescription or pre-emption or under an Agreement/writing/document or other disposition or under any decree, order o ward passed by any Court or Authority or otherwise claiming howsoever including by operation of law are hereby requested to make the same known in writin alongwith supporting documents to the undersigned having their office a 4/Marwadi Chawl, Gandhi Nagar, Rani Sati Marg, Malad (East), Mumbei-40097 within a period of 7 (Seven) days from the date of publication hereof, falling which, the claim of such person's will be deemed to have been walved and/o ebendoned for all inlents and purposes and shall not be binding on my client

Place: Mumbal

MR. RAHUL C. CHHATBAR

PUBLIC NOTICE

Late Mr. Bhagwandas Murlidhar Sharma (HUF), was the member and shareholder of Cresent Tower Premises Co-Operative Society Ltd., holding its name five Shares of Rs. 50/- each bearing Share Certificate No. 09. Distinctive Nos. From 201to 210, as well as unit No. 201, admeasuring 352 sq. fl. (carpet) on 2nd Floor, Cresent Tower Premises Co-Operative Society Ltd., Plot No.68, Off New Link Road Andheri West, Mumbai - 400 053.

Mrs. Sangecta Bhagwandas Sharma wife of Karta of HUF died at Mumbaion 01.08.2012 and Mr. Bhagwandas Murlidhar Sharma, Karta of HUF died at Mumbai on 06,09,2018 leaving behind (1) son Mr. Devendra Bhagwandas Sharma and son Mr. Ravi Bhagwandas Sharma only beneficiaries of Late Mr. Bhagwandas Murlidhar Sharma (HUF) as its only heirs and legal representatives, who are entitled to inherit the said unit and said shares.

Mr. Devendra Bhagwandas Sharma died at Mumbai on 06.06.2024, who had no legal heir/nominee leaving behind his brother Mr. Ravi Bhagwandas Sharma as the only surviving beneficiary, heir and legal representatives, who is entitled to inherit undivided share of the said unit and shares who is in exclusive use, possession and enjoyment of said property.

Mr. Ravi Bhagwandas Sharma has acquired the said property vide registered Deed of Transfer, bearing BDR No. 14718 Dated 26.12.2024 executed between Mr. Bhagwandas Murlidhar Sharma (IIUF) and himself Mr. Ravi Bhagwandas Sharma.

Now Mr. Ravi Bhagwandas Sharma, has applied to the society for the membership and requested to transfer the share of the said five Shares of Rs. 50/- each bearing Share Certificate No. 09, Distinctive Nos. From 201 to 210 as well as unit No. 201, of the said society in his name exclusively.

As such, any person's, a Body Corporate, Banks / Financial Institutions have any claim, right, title, share & interest against the above said unit/property, should lodge their objection to the undersigned with documentary evidence supporting such claim and should lodged their objection to the society for the said transfer within 15 days from the publication of this notice.failing which the claim of such person / person's / a Body Corporate / Bank / Financial Institution if any will be deemed to have been waived and / or abandoned and not bind-

At Mumbai dated on this 21stday of June 2025.

For Cresent Tower Premises Co-Operative Society Ltd

Hon. Secretary Cresent Tower Premises Co-Operative Society Ltd. Plot No.68, Off New Link Road Andheri West, Mumbai - 400 053

सन्माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणासमो इंटरलोक्युटरी अर्ज क्रमोंक १३७५ ऑफ २०२४

(दिवाळखोरी संहिता, २०१६ च्या कलम ४५(१) उन्तर्गत)

कंपनी याविका (आयबी) क्रमांक २५१२ ऑफ २०१९ (दिवाळखोरी आणि कर्जबाजारीयमा संहिता, २०६६ च्या कलम ७ अंतर्गत) अभिल सीतस्य वैद

६. डीएसएम इन्फोकॉम प्रावब्हेट लिमिटेड

८ परिश्वित अशोक माने

एवं औड ही हाउन्हेंग काबनान्स लिमिट

तमार च्या की. बीर्यकातील प्रकरण २०.०६,२०२५ रोजी सन्याननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यावाधिक मुंबई खंडपीट ज्यावालय ५ समोर कुन वजीसाठी आले होते. सन्माननीय फासीएलटी, मुंबई खंडपीट ५ हा विक १८ ऑगस्ट २०१५ मेवी देवला आहे. सम्मानीय न्यायाधिकरणाच्या निर्देशानुसार, ही अधिसूचना स्थानिक कुतपगत नारी ञ्राज्यात आली आहे त्रेणेकरून प्रतिवादिंग वैश्वकिलरिया किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीदारे उपस्थित

जितिहरू पार्केट रिसर्च सपोर्ट सर्व्विसेस लिमिटेडचे लिक्किडेट नींतृणीकरूप क्रमांक, आध्यवीयीआय/आयपीए-००३/आयपी-एन०००६७/२०१७-१८/१०१४५

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to public at large that, Mr. Jivanial Dayatji Jogi was al allotee/owner of premises being Flat no. 503 area admeasuring 225 sq. ft. or th Floor, Building known as (Shree Ganesh Enclave CHSL) standing on the plot of and bearing CTS Nos. 220/7 of Revenue Village Malad (South) and situated at New Mehta Industrial Estate, Cross Road No. 3, Malad (West), Mumbai-400064 togeth with right, benefits attached to if (hereineffer referred said premises) and said Milvanial Devel[I Jogi is demised on 15/02/2020 without any testementary document ind thereaffer eaid legal haire of Mr. Jivanlal Dayelji Jogi are willing to execute releas Jeed/ ralinquish document among themselves for affective Iranefer of share, right, til ntarest of Mr. Jivental Dayalji Jogi in the said premisas together with all right, title

All persons having any share, claim, right, little, interest or demand whatspever into upon or in respect of the said premises and/or any portion thereof, or otherwise on the said premises of any nature whatscever including by way of said, share, conveyance coulsition, partition, transfer, exchange, assignment, mortgage, charge, gift, true aintenance, inheritance, claim, possession, lei, lease, sub-lease, share, tenancy, su anancy, ilen, ils pandens, license, easemant, devise, bequest, encumbrance covernant or beneficial right/interest under any trust, right of prescription or pre-amption or under any Agreement/writing/document or other disposition or under any decree order or award passed by any Court or Authority or otherwise claiming however including by operation of law are hereby requested to make the same known in writi alongwith supporting documents to the undersigned having their office at 4/Marvæ Chawl, Gandhi Nagar, Rani Sati Marg, Malad (East), Mumbal-400097, within a perio of 7 (Seven) days from the date of publication hereof, failing which, the ciaim of suc erson/s will be deemed to have been walved and/or abandoned for all intents ar urposes and shall not be binding on my client.

Place: Mumbal

MR RAHUL C CHHATBAR

ताबा सूचना (नियम ८(१) - स्थावर मालमत्तेकरित

न्याअर्थी दि काँसमाँस को-ऑप. मॅंक. लि. चे प्राधिकृत अधिकारी अधेहस्ताकरीत म्हणू तीक्युरिटायझेशन ऑन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सीक्युरिट इंटरेस्ट ऑक्ट, २००२ (५४/२००२ दि. १७.१२.२००२) अनुसार व सीक्युरिटी इंटरेस्ट (एप्फोर्समेट) करस, २००२ व्या निक्रम ३ सहयाजिता कलम १३ (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्त्रये **कर्नत्**रह गहाणकटनार – श्रीम. ऋरपुर्व्वासा उमर कुरेशी व हमीवार/ गहाणकटवार : श्री. उमर अञ्चुल गफुर कुरेशी अन्य योना सदर सूचनेत निर्देशित रक्षमेचे प्रदान रु. २१,५८,५३१.४६ (रु. एकवीस लाख अञ्चावत्र हजार पाच<mark>शे एकतीस व सेहेचाळीस पैसे यात्र) अ</mark>धिक पुढील ज्वाज व प्रमार त्यावरील सदर सूचनेच्या प्राप्तीच्य तारखेपासून ६० दिवसांच्या आत भरणा करण्याकरिता माणणी सूचना जारी केली होती. सदर माणणी सूचन बृत्तपत्र अर्थात न्युज हव (इंग्रजी) च प्रातःकाल (मगठी) मध्ये मुंबई आवृत्ती मार्फत दि. १६.०४.२०२ रीजी सबस्टीट्यूट सर्विहेस म्हणून प्रसिद्ध केले आहे.

कर्जदार/ गहाणवरदार व हमीदार/ गहाणवरदार व अन्य बांनी सदर रक्षमेचा भरणा करण्यास कसर केली असल्याने त्यांनी सदर कर्जदार/गहाणबटदार, हमीदार/ गहाणबटदार व अन्य व आम जनतेस सुचित करत आहेत की, अघोहस्ताश्वरित यांनी सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेट) नियम, २००२ च्या नियम ८ सहवाचन ॲक्टच्या अनुच्छेद १३ च्या उप-अनुच्छेद (४) अंतर्गन त्यांना प्राप्त अधिकारान्त्रवे **स्त्रा**लील निर्देशित मालमत्तेचा दि. २० जून, २०२५ रोजी बांधकामात्मक तावा घेतला आहे.

रूर्वदाव /गहापावटदार, हमीदाव/ गहामबटदार व अन्य आप जनतेस विशेषतः व आम जनतेस बाद्वारे हशास देण्यात येतो की, त्यांनी सदर पालमत्तेसह व सदर पालमत्तेसह असलेले कोणतेही व्यवहा दी कॉसमॉस को-ऑप. बैंक लि. यांच्या क. २१,५८,५३१.४६ + पुढील व्याज दि. २८.०३.२०२५ पासून खालील निर्देशित व्याज बैंकेच्या कामदा च नियम प्रभार अनुसार २८.०३.२०२५ पासून रकमेच्या

कर्जदाब व हमीदार यांनी सरफैसी कायदा, २००२ च्या अनुच्छेद १३ च्या उपअनुच्छेद (८) च्या तरतुदीअंतर्गतः उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभृत मालमत्ता लोडबून घेण्यासाठी लक्ष बेथून घेण्यात येत आहे. स्थायर मालमत्तेचे विवरण (प्रतिभृत मालमत्ता)

सर्व तो भाग व भूखंड असलेला क्लॅंट क्र. १०२, मोजमापित ५४० ची. फूट अर्थात ५०.१९ ची. मीटर (बिल्ट अप क्षेत्रफळ), पहिला मजला, बिल्डींग क्रिय दर्शन अपार्टमेंट म्हणून जात, गांधकामित रूम क्र. १८७४ घ्लांक क्र. सी-९३७, सीटीएस क्र. २४४९४, विभाग क्र. ३९, मालमत्ता क. ३९, सीओ-०१९२२६५०० धारक तालुका उल्हासनगर, जिल्हा ठाणे बेधील उल्हासनगर महापालिक मंडळाच्या मर्यादेतील व ढापे नोंदणीकरण जिल्हा व उप जिल्हा.

योग्य ते हक असलेल्या जीमन असलल्या द्रमारत यांच्यासह समान क्षेत्र व सुविधा यांच्यासह सदर जागा व हक, अधिकार व पार्किंग जागा यांच्यासह सदर फ्लंट व बोअर प्रमाणपत्र व सोसायटीचे समासदत्व

दिनांक : २०,०६.२०२५

विकाण : उल्हासनगर, जिल्हा ठाणे

क्रिकाच : ठाणे, प्रहाराष्ट्र

तारीख : २१ जून २०२५

प्राधिकृत अधिकारी लाफैली काच्या - २००२ अंतर्गत दि कॉसमॉस को-ऑप, बॅक, लि.



हेल्दी लाईफ ॲग्रीटेक लिमिटेड सीआपल : L52520MH2019PLA:332778 नॉक्बीकृत कार्यालय : एसएय-बी/०९, न्यू हिस पत्ता सीएवएस लिमिटेड, सोमुक जिलेज सांती पार्क,

मीता रोड पूर्व, ठाणे महासन्द्र - ४०१ १०७ हर : https://www.healthyllfragritec.com हमेल अवनी : info@healthyllfragritec.com

प्रवेत नंबर : +९१ ७३०६४४१२४४

चित्रिको कॉन्फरन्सिंग (कीसी)/इसर ऑडिओ-चित्रुयशक माध्यमे (ओएकीएम) कंपनीच्या अतिरिक्त सामान्य बैठकीची सूचना

सदस्वांना येथे सूचित करण्यात येवे की, हेल्दी लाईफ ऑग्नोटेक लिमिटेड (कंपनी) च्या मानामारकांची अतिस्ति सागान्य सागा (ईजीएम) **बुधकर, १६ जुलै २०२५ ग्रेजी मतदा**न २,०० **होगार आहे (माप्रके) विदे**डीओ कॉन्करनिसे (व्हीसो)/इतर ऑडिओ व्हिन्सुअल पाध्यमांद्रारे (ओएव्हीरम), कंपनी कायदा, २०१३ आणि त्या अंत<mark>र्गत</mark> कावलेल्या निक्मांच्या (काक्दा) आणि सिक्बुरिटीय औड एलसचेंन बोर्ड ऑफ इंडिवा (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स <mark>औ</mark>ड हिल्क्लांबर रिक्कवरॉट्स) रेम्बुरोजन्स, २०१५ च्या लागू तस्तुर्झेतुसार, कॉपोरिट अफेपसे गंजालय (एगसीए) आणि क्रिक्युरिटीज औड एक्सर्जेज चोर्ड ऑफ इंडिया (सेपी) द्वारे जारी केलेल्या निजयावर सर्व लागू पत्रमाद्वारे वाकले जाते,

सदस्य व्हीसी/ओएक्ट्रीएंग गार्केत ईबीएमक्ट्री उपस्थित रह कक्ट्रील आणि सहगरी होक कक्ट्रील. व्हीटी ओएखोएम मार्फत ईजोएम मध्ये उपस्थित राहिल्या जाणाच्या केंद्रस्यांची गणना ॲक्टच्या कलम १०३ अंतर्गत फोर्स नण्यासाठी केली जाईल. संदर्भित प्रकरणावर आणि एमसीए व सेवी द्वारे पुढे जारी केलेल्या परिफाकांचे पा<mark>लन</mark> करून, ईबीएगची सुक्ता पक सर्व सदस्यांना झील पर्वे द्वियोज़िट सहशापी/रजिस्ट्रार पाठविसे बाईल आणि ट्रान्स<mark>क</mark> एजंट कंपनी नॉटर्णफूत आहेत. डीमाइण्ड शोअर्स विधायम त्यांच्या सदस्यांना निनंती केली आहे की, त्यांनी डीपीने केलेल्या योग्य ईमेल पत्ते त्यांच्या दिपांझिटरी पार्टिक्षिपंट्स (अपि) कडे नोंदणो/अपबेट कराबे.

कंपनीने ईबीएग सूचनेत गोलने केलेल्या सर्वाव्हेगच्या सर्व निवडमुखांसाठी सर्व सदस्यांबा रिगोट ई-व्होटिंग सुविध (रिपोट ई-ज्होरिंग) प्रदान करण्यासाठी सेंट्रल डिपॉक्टिसी रिलिसेस (ईडिवा) लिपिटेड (सीडीएसरल) चो सेवा नियुक्त केली आहे. अतिरिक्त, कंपनी सीडीएसएल द्वारे ईबीएम दरम्यान ई-क्लेटिंग सिस्टमद्वारे मतदान चुनिया प्रदान करत

ईमेल त्यांचे नॉट्णीकृत नसलेले सदस्य सदस्य स्मिट ई-न्होटिंग/ई-न्होटिंग मतदान करणे आणि (६) न्हीसी/ ओएखीएसहरे ईबीएमध्ये उपस्थित रहुयो लोकोची महीती ईजीएमच्या सचनेत बिली असे की योग्यता देवेल केल

आणि सरीत ईबीएम मार्गाल देक्याच्या सूचना, स्मिट ईक्द्रोटिंग किया ईक्द्रोटिंग सविधेदारे ई-क्होटिंग गार्फत करावे ईर्पजी कंपनी सूचना केपसाइटनर https://www.bealthylifeagritec.com आणि स्टॉक एपसर्वेजवी वेक्साइट, भीएसई लिमिटेड, www.bscindis.com वर देखील उपलब्ध असेल

सदी/-दिन्दा मोजा

सन्माननीय राष्ट्रीय कंपनी कावदा न्यायाधिकरणासमोर मुंबई खंडपीठ, न्याबालय क्रमांक ५ इंटरलोक्बुटरी अर्ज क्रमांक १६७९ ऑफ २०२४ (दिवाळखोरी संहिता, २०१६ च्या कलम ५९ अंतर्गत) कंपनी याचिका (आबबी) क्रमांक २५१२ ऑफ २०६९

(दिवाळखोरी आणि कर्जनाजारीपणा संहिता, २०१६ च्या कलम ७ अंतर्गत)

अनिल सीताराम बेह लिकिडेटर ऑफ मॅजेस्टिक मॉर्केट रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड

१. संदिम भाटिया

३. पर क्षित अशोक माने ४. मॅंबेस्टिक रिसर्च सर्व्हिस ऑन्ड सल्युशन लि. त्यांचे ठराव विशेषक्र मार्फन

५, कु. विनीता महेरवरो ६. ओम्नी मार्केट रिप्तर्च सर्व्हिमेस प्रा. लि. ७. प्युअर ऑन्लाईन पॅनेल रिसर्च सर्व्हिसेस प्रा. लि

मॅजेस्टिक मार्केट रिसर्च सपोर्ट सन्हिंसेस लिमिटेड

लञ्चान च्या की, शीर्षकातील प्रकरण २०.०६.२०२५ रोजी तम्माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकर

मुंबई खंडपीड न्वाबालय ५ समोर सुनावणीमाठी आले होते. सन्माननीय एनसीएलटी, मुंबई खंडपीड ५ ह विषय १८ ऑगस्ट २०१५ रोजी टेंबला आहे. सत्माननीय त्यायाधिकरणाच्या निर्देशानुसार, ही अधिसूचना स्थानिक वृत्तपत्रात जारी मनण्यात आली आहे जेणेकच्यन प्रतिवादींन। वैसक्तिकरित्या किया त्यांच्य अभिकृत प्रतिनिधीद्वारे उपस्थित राहण्याचे कळकले जाईल, ज्याची नींद घेवली जाळ तकते.

अनिक सीतलम वैक

र. सागर शंकर बैर

मॅजेस्टिक मार्केट रिसर्च सपोर्ट सब्बिसेस लिमिटेडचे लिक्निकेटर

र्नोद्रमीकरण क्रमांक. आयबीबीआय/खावपीए-००२/आयपी-एन०००६७/२०१७-१८/१०१४५

🗼 AXIS BANK ्ली मार्केट विलियंग, ४	ॲक्सिस बँक लिमिटेड १ था मक्सा, ७१ जेक्सपियर सरणी, कोल्साता – ७०० ०७११
	२. को. रॉक्टब फैंड पुत्र :— कमल फैंट, ३० डॉ. अवानी दत्ता खेंड होबसा क्लेमेरिजन, सालकिया, जोवसाड ५१२ १०६,
	 नावस्त्र कर्नेपोरान लिमिटेड कार्मालय क्रमांक : ००२, पुलामेडः कॉम्प्लेव्य, अनुपर विनेषा, क्टेशन रोडः, गोशमध्य (पूर्व), पुंचई – ४०००६३५.
	रेगीर बारस मयत झाल्यापासून) मुलबा : कमल बेह

विषय : विजीय बालमजांचे सिक्युस्टियहोरान ॲंड रिसन्स्ट्रक्का और एकोर्स्मेंट ऑफ सिम्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, १००ए च्या कालम २६ (१) ओक्रॉस स्वास

आमही, ऑब्स्स्य चैक लिनितेष्ठ (आपुर्व चैक म्हणू नार्वमित) यांचे नांवणाकुत कार्यास्वर निश्चल, सम्परेश्वर मंदिएजोर, त्याँ गार्कन, परिस्तक्रिक, अवनदामाद-१८००६ सेथे आपि प्यांचे कार्यितः ऑक्स्स हारुख, सी-२, माहिया इंटरनंत्रमण सेटा, नी.ची. मार्ग, नाव्ही, सुंबर्व-४०० ०२५ येथे आहे आर्थि म्हणून्वर्ट ऑस्ट्स ग्रुम, पूर्व येथे १ शेनखपिरर सस्थी, एसी मार्केट, चौधा मजला, कोलक्ष्या ७०००७१ लाहे, आमही येथे बिलीय मालपतांचे सिक्सुट्रियमझेका और रिकन्ट्रकान और म्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट ॲन्टर, २००२ च्या कलम १२ (२) अंतर्गत ही सूचना देत आहोत.

कर्वक्र व शिनक सेक्स माणिक मानेह्यक्रम प्राव्यक्रेट लिक्सिक (गणुढ कंपनी नमून संद्रिशित) व गवाने आणि केसीने क्रम्बदार फरगान्या दुस्ती क्रपांक १ ने काही कर्ज गुविधा विळिण्यासाती बैंक्फडे ग्रंपके साम्रता होता आणि बेरूप िचार केरुनांका, बँकेने मनुर्ता वन क्रम के अस्तिसांबी/स्थापनी/केकोशता/२०९७-१८/८८ ति. १९.००.२०९७ इ.र. त्यामच्ये ननुद्द केलेल्या अस्ति आणि सतीवत कर्ज सुविधा फंबर केल्बा. त्यानंबर, बेळांगेब्री सुविधांचे पुनराव्योकन/ ीकरण,'बर्कित केले रेले आहे आणि रोषटी पत्र क्रमांक आणि त्याद्वसे तुम्ही त्या बोर्कास्त्या स्वीव वुम्ली क्रमांक १ ने अविश्वस्त केंक दिविदेव कबून घेतलेल्या क्रोकिट सुविधांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

क्कूमा २४,२३,३१,७३१.२७

सुविष्य रोख पत्र (सीसी) बेख मंजुर 4.00 टीम :- फ्ल्मी ते सीमी पर्यंत फ्लतपर्य पूर्ण अक्लाबक्त करण्याची परवानवी ३१.०७.२०१६ पर्यंत होते.

तुम्बी क्रमांक १ रावेन परा क्रमांक, २ (मृत व्यक्तिने न्याच्या चक्नदेवीर प्रिपिनिपीदारे प्रतिनिधित्व केले अक्लयाने) वे ४, यांनी सदर मंद्रारेच्या सर्व आटी आणि कती स्थीनारस्या आहेत आणि तुम्ही अनुसूखी १ आणि २ मध्ये वर्षन केल्याक्रमारे चिविष कागदाने/च्यार केले आहेत आगि कॅनेसीवत विविध सिक्युमेरीव तबार केल्या आहेत, हार गोप्टीक्सीवरच, संबुधच्या मंत्रुरीच्या चावरीत, पुन्ती, क्षमांक २ (मृत व्यक्तीने त्याच्या कावदेतीर प्रतिनियोद्वारे प्रतिनियिक्त केले असल्याचे) आणि ४ यांनां संब्याना मंत्रुर केलेल्या आणि बेळीबेळी बातकलेल्या सर्व बरील फ्रेनिट सुविधांचा तेय परलेफ्ट सुनिस्चित करण्यातानी

अविकास करिया का प्राप्त क अनुसूर्वी व पन्ने विभोगतः ब्लेन केरोलमा करिया के समित गागणित तक्तर केरो करिया तुम्बी क्रमांक १ (इत क्यतीने त्यांच्या कार्यदेशीर प्रतिनिधीद्वारे प्रतिनिधिक्त केले असल्याने) आणि ३ यांनी वैकल्या नले

क कमादाने पूर्व केली आहेत ज्वासुके ब्याव आणि मिवन्वातील शुल्कांग्रह केविट सुविधांची देव

आम्ही म्हगती की औल क्रेडिट सुविधा कंपनीच्या चालू मालमतेचे, बुक डेट्स, जंग आणि स्टॉक्व पहाणखत करून देखील सुरक्षित केल्या आहेत, क्रिकेक्तः अनुसूची १ मध्ये नमूद केल्याप्रमागे उपरोक्त सिक्युमेटोन आहेत सिक्युमेटायमेनान औंड ऐसनस्टक्कन ऑफ फायनानिययल असेट्स औंड एन्फोर्सकेंट ऑफ सिक्युमिटी इंटोस्ट ॲक्ट, २००२ (यापूढे ॲक्ट प्रतृत संदर्भित) च्या कलम २(१)(झेटसी) च्या अर्थानुसार सुरकित मालमता. बरील सुरक्षित मालमतः पूर्वपर्व तुमक्का मालकोकमा आहेत, करील पत्त्वोमञ्जे जमांची नावे आहेत आणि कारचाक्का करक्य

आम्ही असे नपूर करतो की उपरोक्त केटिट सुविधेवा लाग घेतल्य नंतरहों, हुम्ही ऋपांक १ ने देव तारखेनुसर व्यात्र आगि जुदल रूनेका पातकेडीत विविध हुवी केरना आहेत. विवर्ध बैंकेने खेळीबेळी जारी केलेरमा निर्देशनुदार, क्लेने ६ जून २०१९ प पून ही क्रेडिट सुविधेशा बॉन-मार्स्सीमा ऑसेट (१२-पीप) ५०एम् श्लीकृत केने आहे. तुन्ही केलेल्या सर्व विवर्धन केटिट क्लियांका केटिट सर्विमाणी सम्मानी स्थानी स्थानीन स्थानीन स्थानी

मनु. इस.	सुविधांचे प्रकार	मंजूर राजम (स्.)	अनुस्त राष्ट्रमानी ३०.०४.१५ अनुसार	०१.०६.१९ ते ३१.०५.१९ पासून व्यास सागू च अस्य चारत	7 - 7 - T	हंबाहमक प्रधार ०९.०६.१५ ते १०.०४.१४ प्रमान	स्कूल शक्ताकी ३०,०४.२५ अनुसार
*	रेस्स पत	600,00	₹0.53,63, \$23,600	71,61,118.10	5,64,86, 644,85	२,६३,६२, ८७१,३५	(4,69,74, 2007.30
5	भा र्यानम	10,00,00,	2,24,42,	4,88,484.00	₹,₹¢, 8 ₹.	7	¥,42,₹4,

अ पामध्ये २,७८,३९,१८९.५० रुपवांचे सीसी वापर आणि ६,८५,५०,४३६ रुपवांचे हस्तांवरित क्रेडिट फं ★#२,२४,६२,०७१,०० रुपयांचे हस्तांतरित क्रेबिट पत्रे समाविष्ट आहेत.

सदर क्रेडिट बुध्धिनंदर्गणील ट्रमञ्जा द्विन्तानी पूर्वता करणाव तुन्ती अक्सपी ठरला आहात आगि तुमञ्जा खाला स्वीए स्वकृत क्रिक्ता करणाव तुन्ती अक्सपी ठरला आहात आगि तुमञ्जा खाला स्वीए स्वकृत क्रीक्ता केरते आहे, वा संदर्भन, आग्ही बेचे वित्तीय मालक्तेचे तिल्हीरदाब्द्रोगन और विकास स्व ऑफ मिस्सुमेटा इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कत्सम १३ च्या उखुदी लागू, करतो आणे उपरोक्त कायहाच्या कताः १३(१) त्या तासुर्दिष्टम् पारी केलेल्या या चूनमेद्रमे आणि प्रस्तो केलेल्या विभिन्न कामदश्यानपूर उद्धरणान्य वैकेल्या अधिकार्यया याचा न आणाता, अस्त्री येथे कर्जदार रहानु हास्त्री क्यांक १ आणि वस्तीनदार/गहासका स्हण्न रस् करांक २ (यत अर्जीये त्यांक्या कार्यत्यीर प्रतिनिधीयो प्रतिनिधित्व केले अमल्याने) ५ वर्गा संस्करणे आणि स्वतंत्रपरे ह. २४,२३,३९,७३९-२७/- (चोर्थास कोटी तेयीस लक्ष्य क्लोणचाळील हुनस सातले एकोणचाळील य सनस्थील पैसे पात्र) त्री ६०.०४.२५२५ रोजी देव असलेली राज्य आहे. (या राजनेत २७.०४.२०१५ पार्य चान् वालेले व्याय समाविष्ट आहे) आगि २८.०४.२०२५ पासूनवे पुत्रोत क्याव, वर वर्षन केन्द्रशामाणे कगरासुसार व्यानदारी आणि उर्चाख्य, देवकाच्या तारखेमासून ६० दिनरांच्या कालासमें त. सर कुसी स्किन्या देव रकमेची बरीश पद्धीने सराभेड करण्या अस्त्रसमी झालात त., वैकेला तुमच्या व्यवसायाच्या व्यवस्थापनाग्रत येथे नमूट केलेल्या सूर्रमित मालमतेच्या संदर्भात कायद्याच्या कलन १३

कृषया पुढे लक्षात हेवा की काम १३ च्या वर-कलम भन्ये ननुद्र मेरनाप्रमाणे, उपरेक्क काक्याच्या करान १३ तुरार, पुत्नी वैकेच्या पूर्व लेखी संन्तीतिवाय वा सूचनेत उक्केख केलेल्या सुरक्षितकेखाली नमूर, केलेल्या कोणस्वाती मासमकेवी किकी, माडेपटरा किया अन्यया इस्तांतरन कह अकत नाही.

(४) आणि १५ अंग्रीत अपलब्ध आपलेले सर्च किया कोफ्लेही अधिकार मिळ्याम पात्र अधेल आणि वे बाफ्रेल.

उपरोक्त कवणाच्या तरहृतोतुसार, हुम्ला सर्वांना है देखांख सूचित केले जाते की जर सुरक्कित मालमतेच्या किकियोरानस्पून मिळालेले स्टब्स बैकेच्या अकवाकी मरण्यासाठी प्रोसे उसेल, तर बैकेला योग्य कावदेशीर कारवाई करून उमच्या सर्वाविस्ट

कृषया तकात हेवा के कताम १३ (४) आणि त्यासंबंधित कारवाईच्या प्रक्रियेत बॅबेने केलेले सर्व सर्व, २,०००, सर्च कायबाअंतर्गन निहित पद्धतिने तुमच्याकतून वसूल केले जातील.

कृतमा पुढे, ज्यार्ट दुपचे तस कामवाच्या काम १३ (८) म्पील तकुदीकड़े वाशि त्यावंतर्गत त्यह केलेस्या नियपंकडे आकर्षित करतो ने सूरीकत म तमनेवर कुनच्या परवधेनीच्या अधिकारणी वंबीकत अनेत अनेत कुरमा है देखील लगाव टेना की १७.११.५०४० रोबी स्पष्टिमी कायदा, २००२ च्या कलम १३(२) अंवर्गत वारी केलेली ऑक्सीतबी/फ्राफ्री/फ्रेस्ट/२०२०-२१/२८ दि. १७.१९.२०२०

नोटीस नहीं आणि त्यानंतरच्या सर्व कार्यव ही मांगे घेण्य त आली आहे आगि/विज्ञ फरा मागवण्यात आली अ हे. दीप : जन जाड़ी किसंबती आरकाली रह, इंडजीरील प्रकारण प्राड़ राहेना.

जनुसूची - हे गड़ाग हेबालेस्या साल्याचेबा तत्त्वकील जेपनीच्या संपूर्व चालू मानमतेचे गहाल देवने, ज्यामच्ये सुरक्षा प्रक्रताचा संपूर्ण कच्चा माल, प्रक्रिया सुरू अखलेस्य वस्तु, अर्थ-जगार आगि तगार वस्तु, अपभेग्न कस्तु, आणि अशा इतर जंगम कस्तुना समानेश आहे, ज्यार कुत्त डेट्स, बिलं, कामदोग्जी किंवा रचकत देन्ही बाँगान आणि भविष्यातील असोत, सुरक्षा प्रदास्याक्या तास्मात असोत किंवा निर्यवणाकाली असीव, संध्या मोकळ्या अक्ट्येव असीव किंवा अक्त्यांमध्ये असीव किंवा ने आवा पत्न आहेव किंवा साठवले गांव आहे किंता चात्रवर्त जात आहेत जिंदा या मेळस्टूच्या जालू काळाव येळोषेळा केलकावा क्षेत्रे जिंदा इत्यत असलेल्या सर्व सुरणा अद्यत्याच्या कारकाने, परिसर अग्निग वोदागोगच्ये किंवा वर्षाच्या आस्पास असतील किंदा सत्यत्वरे वातील किंदा असतील. सुरक्षा प्रदात्याच्या आदेश किंवा विस्हेवाटीच्या क्रोपात्याही पश्चाने किंवा ट्रान्डिट ट्राप्यान किंवा खोल समझार किंवा ऑडर किंजा निरायानर (चान्, पालमता प्रपून प्रंट्पिंग) कले जाक रकते, ज्वाचा उर्थ, संदर्गनुसार परजावनी असेल किंज

आवरुक्क असेल, असा होईस. (अज्ञा क्रचेक चालू मालमरोची). अपुसूची—२ पद्धाण मालमचेचा तपक्षील कपत्तेंट क. ए-२०३ क्रपांक्यना हा वर्त पत्तेंटना दुकडा आणि नावेंन, टूकचा फवल्यानर, रुतॉफ-ए नर, हुमसे ४४५५ चीरक कूट आकराचा, हावका अपार्टीट या इमारवीतींहन चर्मी-अधिक प्रमाणाव सुपर किल्ट कर क्षेत्र आहे. तावहा

महागणपालिकेच्या स्ट्रीत, सालकिया स्कूल रोड, आच्छा उत्पाटीरेंट, शालकिया, शावडा-७१९२०६, पी.एर.-गोलावाधी येथे आहे. डाफ्ड महानगरपालिकेच्या सहीत, यर्डि क्रयांक १९ अंक्रीत, पंकल बेद यांच्या नायायर चारिमीचा अधिशान्त ¢दुन्का क्रमांक १९, १२, आणि १३, तकमबल्यावर, २००० चौरस फुट (कापेंट क्षेत्रकळ) नोजपारे, सी.टी.एस. अभाक ३३६६, ३३६२ आणि ३३६३ (जूने वर्षेत्रण अमोक २७०/३, २५६, आणि १५०/२) अस्त्रीले पर्योद्ध प्रमांक ४, ६ त्रे ऑप्स समेव ५, ८ आणि ९ एकक्रिकणो रामचाठी, बैल बाजा, जून आग्रा तेड, बल्पाण (पश्चिम) ४२६ ३०६ माणिक

R. 23.04.2024

मस्टाहला प्रायक्ट लिमिटेड यांच्या गावारे

ऑक्सिस बॅक लिमिटेड, स्ट्रक्चर्ड ऑसेट्स ग्रुप – पूर्व

तपर्शाल जसे की, (१) ईमेल पत्ते नोंदर्शीकृत/अपहेट करणे, (२) प्रत्यक्ष प्रत्यक्ष जेअर्स साधारणक्णे किया कंपनीकः

सदस्यांना विकंति आहे की त्यांनी हैवीरमच्या सुचनेतील सूचना (हलेक्ट्रोनिक पाठवल्या जात आहेत) वाचाव्या

व्यवस्थापकीय संचालय

विष्य : ०७४५ ५ ९ ९ ६